



**मिरा भाईदर महानगरपालिका**  
**मुख्य कार्यालय, भाईदर (प.),**  
**छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, ता. जि. ठाणे - ४०१ २०१.**

जा. क्र. मि.भा./मनपा/नर/- ४४०० / ०७-०५

दिनांक :- २६/१२/२००५

प्रति,

जमीन/जागामालक - श्री. विष्णुन दलसुखराव पंडित

अधिकार पत्रधारक - मे. लद्दाळ को.आ०.ह०.सो.लि. चे रहिवासी, मे. समरसेट को.आ०.ह०.सो.लि. चे रहिवासी  
मे. रेल बा. को.आ०.ह०.सो.लि. चे रहिवासी, मे. सिल्हर लाईन को.आ०.ह०.सो.लि. चे रहिवासी

द्वारा - वास्तुविशारद - मे. लिड कन्सलटेंट

विषय :- मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे - खारी  
सर्वे क्र./ हिस्सा क्र. नवीन १०पै. जुना १४७पै.

या जागेत नियोजित बांधकामास बांधकाम प्रारंभपत्र  
मिळणेबाबत.

संदर्भ :- १) आपला दि. २२/०१/२००८ चा अर्ज.

२) मे. सक्षम प्राधिकारी नागरी संकुलन ठाणे यांचेकडील आदेश क्र.  
यु.एल.सी./टी.ए/सेक्शन २२/एस.आर- ३७५, दि. ३१/०१/२००५  
ची मंजूरी.

३) मा. जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडील अकृषिक परवानगी  
आदेश क्र. एनएए/हिलेज-भाईदर/एसआर-२०, दि. १७/०६/१९८२

४) ..... / ..... / ..... / .....  
५) ..... / ..... / ..... / .....

-: बांधकाम प्रारंभपत्र :- (पुर्ण:बांधणी)

(फक्त जोत्यापर्यंत)

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ४५ अन्वये व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २५३, २५४ ( प्रकरण १२ सह ) विकास कार्य करण्यासाठी / बांधकाम प्रारंभपत्र मिळण्यासाठी आपण विनंती केले नुसार मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे - खारी सि.स.न./सर्वे क्र./हिस्सा क्र. नवीन १०पै. जुना १४७पै. या जागेतील रेखांकन, इमारतीचे बांधकाम नकाशांस खालील अटी व शर्तीचे अनुपालन आपणाकडून होण्याच्या अधीन राहून ही मंजूरी देण्यात येत आहे.

- १) सदर भुऱ्डाचा वापर फक्त बांधकाम नकाशात दर्शविलेल्या रहिवास + वाणिज्य वापरासाठीचे करण्याचा आहे.
- २) सदरच्या बांधकाम परवानगीने आपणास आपल्या हक्कात नसलेल्या जागेवर कोणतेही बांधकाम करता येणार नाही.

- ३) मंजूर नकाशाप्रमाणे जागेवर प्रत्यक्ष मोजणी कसऱ्या घेणेची आहे व त्याची तालुका  
निरिक्षकीभूमि अभिलेख ठाणे यांनी प्रमाणीत केलेली नकाशाची प्रत् या इटर  
कुण्डालयाच्या अभिलेखार्थ दोन प्रतीमध्ये पाठ विणेची आहे व त्यास मंजूरी घेणे  
आवश्यक आहे.
- ४) सदर भूखंडाची उपविभागणी महानगरपालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय करता घेणार  
नाही. तसेच मंजूर रेखांकनातील इमारती विकसीत करण्यासाठी इतर/दुस-या  
विकासकास अधिकार दिल्यास / विकासासाठी प्रथिकृत केल्यास दुव्यम / दुस-या  
विकासकाने मंजूर बांधकाम नकाशे व चटई क्षेत्राचे व परवानगीत नमूद अटा  
व शर्तीचे उल्लंघन केल्यास/पालन न केल्यास या सर्व कृतीस मुळ विकासक  
व वास्तुविशारद जबाबदार राहील.
- ५) या जागेच्या आजुबाजुला जे पुर्वीचे नकाशे मंजूर झाले आहेत त्याचे रस्ते हे सदर  
नकाशातील रस्त्याशी प्रत्यक्ष मोजणीचे व सिमांकनाचे वेळी सुसंगत जुळणे  
आवश्यक आहे. तसेच या जागेवरील प्रस्तावीत होणा-या बांधकामास रस्ते  
संलग्नित ठे वणे व सार्वजनिक वापरासाठी खुले ठे वणेची जबाबदारी विकासक/  
वास्तुविशारद / धारक यांची राहील. रस्त्याबाबत व वापराबाबत आपली / धारकाची  
कोणतीही हरकत असणार नाही.
- ६) नागरी जमीन धारणा कायदा १९७६ चे तरतुदीना व महाराष्ट्र जमीन महसूल  
अधिनियम च्या तरतुदीस कोणत्याही प्रकारची बाधा येता कामा नये व या  
दोन्ही कायदयान्वये पारीत झालेल्या व यापुढे वेळोवेळी होणा-या सर्व आदेशाची  
अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विकासक व वास्तुविशारद इतर धारक यांची  
राहील.
- ७) रेखांकनात /बांधकाम नकाशात इमारतीचे समोर दर्शविण्यात / प्रस्तावीत करण्यात  
आलली सामासीक अंतराची जागा ही सार्वजनिक असून महानगरपालिकेच्या  
मालकीची राहील व या जागेचा वापर सार्वजनिक रस्त्यासाठी/रस्ता रुंदीकरणासाठी  
करण्यात येईल. याबाबत अर्जदार व विकासक व इतर धारकांचा कोणताही  
कायदेशीर हक्क असणार नाही.
- ८) मालकी हक्काबाबतचा वाद उत्पन्न झाल्यास त्यास अर्जदार, विकासक, वास्तुविशारद,  
धारक व संबंधीत व्यक्ती जबाबदार राहील. तसेच वरील जागेस पोच मार्ग उपलब्ध  
असल्याची व जागेच्या हडी जागेवर प्रत्यक्षपणे जुळविण्याची जबाबदारी अर्जदार,  
विकासक, वास्तुविशारद यांची राहील. यामध्ये तफावत निर्माण झाल्यास सुधारीत  
मंजूरी घेणे क्रमप्राप्त आहे.
- ९) मंजूर रेखांकनातील रस्ते, ड्रेनेज, गटारे व खुली जागा (आर.जी.) अर्जदाराने /  
विकासकाने महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे पुर्ण कसऱ्या सुविधा सार्वजनिक  
वापरासाठी कायम स्वरूपी खुली ठे वणे बंधनकारक राहील.
- १०) मंजूर रेखांकनातील इमारतीचे नियमावलीनुसार जोत्याचे प्रमाणपत्र प्राप्त  
केल्याशिवाय उर्वरीत बांधकाम करण्यात येऊ नये.
- ११) इमारतीस उदवाहन, अग्निशामक तरतुद, पाण्याची जमिनीवरील व इमारतीवरील  
अशा दोन टाक्या, दोन इलेक्ट्रीक पंपसेटसह तरतुद केलेली असली याहिजे.
- १२) महानगरपालिका आपणांस बांधकामासाठी व पिण्यासाठी व इतर कारणासाठी पाणी  
पुरवठा करण्याची हमी घेत नाही. याबाबतची सर्व जबाबदारी विकासक/धारक यांची  
राहील. तसेच सांडपाण्याची सोय व मैलविसर्जनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी  
विकासकाची/ धारकाची राहील.

मनणा/नंतरा ४४००/०७-८ फे. २५/१२/२००८



- १३) अर्जदाराने स.नं., हि.नं., मौजे, महानगरपालिका मंजूरी, बिलडरचे नांव, अुकिटेकटचे नाव, अकृषिक मंजूरी व इतर मंजुरींचा तपशील दर्शविणारा फळक भाडी.
- प्रत्यक्ष जागेवर लावण्यात आल्यानंतरच इतर विकास कामास सुस्थाने करणे बंधनकारक राहील. तसेच सर्व मंजूरीचे मुळ कागदपत्र तपासणीसाठी/निरीक्षणासाठी जागेवर सर्व कालावधीसाठी उपलब्ध करून ठेवणेही वास्तुविशारद व विकासक यांची संयुक्त जबाबदारी आहे. अशी कागदपत्रे जागेवर प्राप्त न झाल्यास तातडीने काम बंद करण्यात येईल.
- १४) मंजूर रेखांकनातील इमारतीचे बांधकाम करण्यापूर्वी मातीची चाचणी (Soil Test) घेऊन व बांधकामाची जागा भूकंप प्रवण क्षेत्राचे अनुषंगाने सर्व तांत्रिक बाबी विचारात घेऊन (Specifically earthquake of highest intensity in seismic zone should be considered) आर.सी.सी. डिझाईन तयार करून संबंधीत सक्षम अधिकायांची मंजूरी घेणे. तसेच इमारतीचे आयुष्यमान, वापर, बांधकाम चालू साहित्याचा दर्जा व गुणवत्ता व अग्नि क्षमण व्यवस्था याबाबत नेशनल बिल्डिंग कोड प्रमाणे तरतुदी करून कार्यान्वयीत करणे तसेच बांधकाम चालू असतांना तांत्रिक व अंतांत्रिक कार्यवाही पुर्ण करून त्याची पालन करण्याची जबाबदारी अर्जदार, विकासक, स्ट्रक्चरल अभियंता, वास्तुविशारद, बांधकाम पर्यवेक्षक, धारक संयुक्तपणे राहील.
- १५) रेखांकनातील जागेत विद्यमान झाडे असल्यास तोडण्यासाठी महानगरपालिकेची व इतर विभागांची पुर्व मंजूरी प्राप्त करणे बंधनकारक आहे. तसेच खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात यावे.
- १६) मंजूर बांधकाम नकाशे व जागेवरील बांधकाम यामध्ये तफावत असल्यास नियमावलीनुसार त्वरीत सुधारीत बांधकाम नकाशांना मंजूरी घेणे बंधनकारक आहे अन्यथा हे बांधकाम मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार अनधिकृत ठरते त्यानुसार उक्त अनधिकृत बांधकाम तोडण्याची कार्यवाही करण्यात येईल.
- १७) यापूर्वी पत्र क्र. .... दि. .... अन्वये /यासोबतच्या मंजूर रेखांकनात प्रस्तावित केलेल्या इमारतीचे बांधकाम खालीलप्रमाणे मर्यादित ठेवून त्यानुसार कार्यान्वयीत करणे बंधनकारक राहिल.

अ.क्र.	इमारतीचे नांव/प्रकार	संख्या	तळ + मजले	प्रस्तावित बांधकाम क्षेत्र चौ.मी.
१	अे	१	तळ + पार्ट ८	१५७३.६१
२	बी, सी	१	तळ + ४	७७९.३५
३	डी, ई	१	तळ + ४	७७९.३५
४	एफ, जी	१	तळ + ४	९११.७५
			जास्तीचे बाल्कनी क्षेत्र	६०.३५
			जास्तीचे जिन्याचे क्षेत्र	२८४.८९
एकूण				४३८९.३० चौ.मी.



१८) बांधकाम साहित्य रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी ठे वता येणार नाही. याबद्यतचे भावावाची अविस्थारण आपणाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.

\* १९) इमारतीचे बांधकामाबाबत व पुर्णत्वाबाबत नियमावलीतील बाब क्र.४३ ने १६ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची संपुर्ण जबाबदारी विकासक, वास्तुविशारद, स्ट्रॉकचरल अभियंता, बांधकाम पर्यवेक्षक व धारक यांची राहिल.

२०) महानगरपालिकेने मंजूर केलेले बांधकाम नकाशे व बांधकाम प्रारंभ पत्र रद्द करण्याची कार्यवाही खालील बाबतीत करण्यात येईल व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ व महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार संबंधिताविरुद्ध विहीत कार्यवाही करण्यात येईल.

१) मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे बांधकाम न केल्यास.

२) मंजूर बांधकाम नकाशे व प्रारंभ पत्रातील नमुद सर्व अटी व शर्तीचे पालन होत नसल्याचे निर्दर्शनास आल्यास.

३) प्रस्तावित जागेचे वापरात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ व इतर अधिनियमान्वये प्रस्तावाखालील जागेच्या वापरात बदल होत असल्यास अथवा वापरात बदल करण्याचे नियोजित केल्यास.

४) महानगरपालिकेकडे सादर केलेल्या प्रस्तावात चुकीची माहिती व विधी ग्राहयता नसलेली कागदपत्रे सादर केल्यास व प्रस्तावाच्या अनुषंगाने महानगरपालिकेची दिशाभूल केल्याचे निर्दर्शनास आल्यास या अधिनियमाचे कलम २५८ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.

२१) प्रस्तावीत इमारतीमध्ये तळमजल्यावर स्टिल्ट (Stilt) प्रस्तावीत केले असल्यास स्टिल्टची उंची मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे ठे वण्यात यावी व या जागेचा वापर वाहनतळासाठीच करण्यात यावा.

२२) मंजूर विकास योजनेत विकास योजना रस्त्याने / रस्ता संदीकरणाने बाधीत होणारे क्षेत्र ८३५.६१ चौ.मी. महानगरपालिकेकडे हस्तांतर केले असल्याने व हया हस्तांतर केलेल्या जागेच्या मोबदल्यात आपणांस अतिरिक्त चाटई क्षेत्रांचा लाभ/ मंजुरी देण्यात आली असल्याने सदरचे क्षेत्र कायमस्वस्पी खुले, मोकळे, अतिक्रमणविरहीत ठे वण्याची जबाबदारी विकासकाची राहील. तसेच या जागेचा मालकी हक्क इतरांकडे कोणत्याही परिस्थितीत व केवळी वर्ग करता येणार नाही. तसेच या क्षेत्राचा इतरांकडून मोबदला आपणांस इतर संबंधितास व धारकास स्विकारता येणार नाही.

२३) मंजूर बांधकाम नकाशातील १५.० मी. पेक्षा जास्त उंचीचे इमारतीचे अनिश्चित व्यवस्थेबाबत सक्षम अधिका-याचे 'ना हरकत प्रमाणपत्र' सादर करणे बंधनकारक आहे.

२४) मंजूर रेखांकनाच्या जागेत विद्यमान इमारत तोडण्याचे प्रस्तावीत केले असल्यास विद्यमान बांधकामक्षेत्र महानगरपालिकेकडून प्रमाणीत करून घेतल्यानंतर विद्यमान इमारत तोडून नवीन बांधकामास प्रारंभ करणे बंधनकारक आहे.

२५) प्रस्तावातील इमारतीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर नियमाप्रमाणे पुर्ण झालेल्या इमारतीस प्रथम वापर परवाना प्राप्त करून घेणे व तदनंतरच इमारतीचा वापरासाठी वापर करणे अनिवार्य आहे. महानगरपालिकेकडून वापर परवाना न घेता इमारतीचा वापर चालु असल्याचे निर्दर्शनास आल्यास वास्तुविशारद, विकासक व धारक यांच्यावर व्यक्तीशः कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

- २६) वास्तुविकसीत / नव्याने पुर्ण होणा-या इमारतीमध्ये विद्यमान रहिवाशांना सामावून नव्यात वास्तुविकसीतची कायदेशीर जबाबदारी वास्तुविशारद, विकासक व धारक योंची राहील. दर ब्राबंडितची सर्व कायदेशीर पूर्तता (विकासकाने रहिवाशांसोबत करावयाचाहेदर, कायदेशीर नामा व इतर बाबी) विकासकाने /धारकाने करणे बंधनकारक राहील. \*
- २७) या मंजुरीची मुदत दि. २५/०७/२००९ पासून दि. २६/०७/२००९ पर्यंत राहील. तुलनात्मक महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे तरतुदीनुसार विहित कालावधीसाठी नुतनीकरण करण्यात येईल अन्यथा सदरची मंजुरी कायदेशीररीत्या आपोआप रद्द होईल.
- २८) यापुर्वीचे पत्र क्र. .... नपा/नर/...../...../..... दिनांक .....
- अन्यथे देण्यात आलेली मंजुरी रद्द करण्यात येत आहे.
- २९) सदरच्या आदेशातील नमूद अटी व शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी अर्जदार, वास्तुविशारद, विकासक, अधिकार पत्रधारक, बांधकामपर्यवेक्षक स्ट्रक्चरल अभियंता व धारक यांची राहील.
- ३०) सदर जागेच्या मालकीबाबत व न्यायालयात दावा प्रलंबीत नसल्याबाबत आपण प्रतिज्ञापत्र दि. ११/०७/२००७ रोजी दिलेले आहे. याबाबत काहीही विसंगती आढळून आल्यास दिलेली परवानगी रद्द करण्यात येईल.
- ३१) जागेवर रेन वॉटर हावेस्टांगची व्यवस्था करणे तसेच अग्निशमन व्यवस्था करणे व त्याबाबत महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे आपणावर बंधनकारक राहील.
- ३२) प्रस्तावित इमारतीसाठी भोगवटा दाखल्यापूर्वी सौर उर्जा वरिल पाणी गरम करण्याची व्यवस्था (सोलार वॉटर हिटिंग सिस्टीम) बसवून कार्यान्वयित करणे आपणावर बंधनकारक राहील.
- ३३) भोगवटा दाखल्यापूर्वी वृक्ष प्राधिकरणाकडील नाहरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहील.
- ३४) जोत्याच्या दाखल्यापूर्वी विकास योजना रस्त्याने बाधीत क्षेत्राचा नोंदणीकृत करारनाऱ्यासह मिरा भाईदर महानगरपालिकेच्या नावेचा निर्विवाद ७/१२ उतारा सादर करणे बंधनकारक राहील.
- ३५) मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडील अकृषिक परवानगीच्या आदेशामधील अटीशातीची पूर्तता करणे आपणावर बंधनकारक राहील.
- ३६) जोत्याच्या दाखल्यापूर्वी अग्निशमन विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे आपणावर बंधनकारक राहील.
- ३७) जोत्याच्या दाखल्यापूर्वी यु.ए.ल.सी. विभागाकडील मुदतवाढ सादर करणे आपणावर बंधनकारक राहील.

मनपा/नर/ ४४००/०७/०८



दि. २६/०७/२००९

मिरा भाईदर महानगरपालिका

- सांवादान -  
 “मंजुर बांधकाम नकाशे व\*  
 पारंभ पश्चात समूद अटी व शर्तीचे  
 पालन न करता बांधकाम केल्यास व  
 नियमावलीनुहार आदश्यक असलेल्या  
 परवानग्या न देता बांधकाम करणे व  
 वापर करणे नियमेशीर असून सदरहू  
 बांधकाम उत्तमत ठरते व अनधिकृत  
 बांधकामादार नियमावली ग्रांटीक व  
 नगररचना विभाग १९६६ च्या  
 तरतुदीनुसार दखलावाच मुंद्दा हस्तन  
 अंतर्गतील हस्ताक्षरे दर्शवते”

आयुक्त